

३. ४०. ९९, ७. AV. २०. १२८, १४. वि गोहित्यामापवने च दर्शि: १२, ३, ३६. तीर्थम् स-
निलम् MBH. १, ७४७. १३, १६९४. १६९६. DRAUP. ६, २२. R. २, ४८. s. ३, ७३, ३८.
अङ्गतद्वागार्णि विगाहिष्ये गवेन्द्रवत् ६, ७३, १६. RAGH. १४, ७६. १९, ९. विगा-
ज्ञामाना सरयूं च नौभिः १४, ३०. विगाह्य तस्मिन्सरसि MBH. ३, ६०३६. SuCR.
२. १८६, १६. BH. ६. P. ८, २, २४. श्येनो वर्म वि गाहते RV. ९, ६७, १४. डुखेनेहृ
विगाह्यते प्रचकिते राजा गृहे वार्धिवत् PANĀKAT. १, ४२०. विगाह्य सुमहृद-
नम् R. २, ३५, २. ३, ७, ५. कथं वानरामात्रेण लङ्का ल्येवं विगाह्यतुम्। शक्या
५, ८१, ९. विषयाते व्यगाहत् २, ४९, २. गिरिम् MBH. ३, ११३४३. सप्तमध्ये वि-
गाहे २, २४४. प्रवृगुणम् — पदे (d. i. आकाशे) विमनेन विगाह्यानः (कृ-
षिः) RAGH. १३, १. चमूं विगाह्य शत्रूणाम् MBH. ३, १०४३. ११३३. ४, ११७५.
१६७१. ७, ४४४३. पदमानुषं विगाह्यतः: *als du den Unmensch durchbohrtest*,
eig. *mit deiner Waffe in ihn eindrangest* AV. २०, १२८, १२. (वनस्पातिः) अत्मरू-
पिं विगाहेत मूलैः SuCA. १, २७०, ५. *sich vertiefen in:* विगाह्यागाधगम्भीरम्
(उशतीम्) BHAG. P. ३, १६, १४. *einbrechen, von der Nacht:* निशा व्यगाहत्
MBH. ५, ७२४६. — partic. विगाह॑ १) *eingetaucht in, sich badend in:* श्र-
त्वर्त्ति विगाह॑: (पर्वतः) R. ५, ७, ३९. — २) *worin man sich taucht, badet:*
कक्षैनाग्नेग्नेश्वर विगाह॑: (शत्रुराशः) R. ५, ७४, ३१. विगाह॑ हेमर्पर्वतैः —
ननिन्यः ४, ४४, ८७. — ३) *sich eine Bahn gebrochen habend, eingebrochen
seind, Platz ergriffen habend:* तस्य तद्विघ्यमस्त्रं विगाह॑ चित्रमस्यतः
MBH. ४, २०७२. विगाह॑ रङ्गनीमात्रे ३, १८२१. विगाहायां रङ्गन्याम् ७, ८३१३. SIV.
३, ६६, ७३. तस्मिन्सरसे विगाह॑ RAGH. १६, ५३. विगाहमन्मतः १९, ९ विगा-
ह॑ युधि संबाधे वेत्स्यसे माम् MBH. ३, २७७६. — Vgl. अत्तर्विगाह॑, डु-
र्विगाह॑, डुर्विगाह्य.

— प्रवि *sich tauchen in, sich hineinbegeben in:* प्रविगाह्योदकं तीर्णं
वनानि पात्वात्ति च R. ६, १६, २. स्वामाश्रमं ते प्रविगाह्य ३, ६३, १९.

— सम् *eindringen in, sich hineinbegeben in:* समग्राहिष्ट चाम्बरम्
BHATT. १३, ५९.

गाह॑ (von गाह॒) १) adj. f. इं *sich eintauchend, badend gāṇa पचादि* zu
P. ३, १, १३४. उद्गाह॑, उद्गाह॑ (unter d. Ww. wohl fälschlich als nom.
act. aufgefasst) P. ६, ३, ६०. — २) m. *Tiefe, das Innere:* (पीयूषं) मृहा ग्रा-
हाद्विंश्च शा निरधुतत् RV. ९, ११०, ८.

गाह॑ (wie eben, n. *das Eintauchen, Baden* DAÇAK. १७३, १४).

गाह॑नीय partic. fut. pass. von गाह॑ *sich tauchen in* DAÇAK. १७३, १४.

गिर् interj. (voc.?): गिरि॑ ते रथः PANĀKAV. BR. १, ७. LÄT. २, ८, ११.

गिर्ध gāṇa मूलावेभुवादि zu P. ३, २, ५, VÄRTT. २. Wohl गोध zu lesen.

गिन्डुक m. = गेन्डुक = कन्डुक *Spielball* H. ६८९, Sch.

१. गिर, गिरति s. गर्.

२. गिर् (= १. गर्) १) adj. *anrufend:* सृहनाश्चानां पुरुषाण्या गिरे दात्
RV. ६, ६३, १०. — २) f. a) *Anrufung, Ruf; Spruch; Preis, Lob* NAIGH. १,
११. लों स्तोमा श्रवीवधत्वामकथा शत्रकतोः । लों वर्त्यतु नो गिरः RV. १, ५,
८. काम्पै देवान्शेष्यते भास्मिन् गी: ७७, १. श्रुयिं वर्णद्यं कृतिपाता ततो गिरा
२, २, १. गीर्भिष्ठृ वर्यं वर्धयामो वचाविद्: ४, ९१, ११. गीर्भिष्ठृ वर्णते सरिमग्नम्
११, ११. ४, १०, ४. ५, ५३, १६. ६, ३४, १. नामानि ते शत्रकतो विश्वामिग्निर्भीरीमहे
३, ३७, ३. गिरा य एता युननङ्गरी ते ७, ३६, ४ प्रये दिवो वृक्षतः प्रतिवरे
गिरा ५, ८७, ३. तत्रैतान्पवतानुग्निर्भीर्भृद्धी अकल्पयत् AV. १३, १, ५३, ५४.
१, १३, २. २, ४, ७, ११०, ३. Die Marut heissen: सूनवो गिरः RV. १, ३७, १०.
— b) *Rede, Sprache, Worte* AK. १, १, ५, १. TAK. १, १, ११५. H. २४१. MED.
१. २३. प्राणेन क्षुतिष्ठति वाग्मीर्वचि ह गिर इत्याचक्षते KBAND. UP. १, ३, ६.

येन धैता गिरः पुंसा विमलैः शब्दवारिष्मिः CIKSHI ४४. तस्मै नामुशतं ब्रूपात्
प्रष्टको गिरमीरयेत् M. ११, ३५. मानुषो गिरे कृत्वा menschliche Sprache an-
nehmen N. १, २५. शाल्पयज्ञाद्वयाया गिरा ८, १२. वाव्यसंदिग्धया गिरा । वि-
ललाय १२, ७५. शक्यसे ता गिरः सम्यक्तुर्तुं मयि ११, ६. तो गिरां करुणां श्रु-
ता DA. १, ३२. भवतीनां सूनतैव गिरा कृतमातिद्यम् C. १३, १. योर्षतो
मधुरीर्भिः ६८, १३, v. l. निर्विततस्तस्य गिरङ्गुणेन (die Grammatiker ver-
langen गीरङ्गुण, die ältere Sprache kennt aber nur die Kürze) महाग-
तो मत इवाङ्गुणेन MBH. ४, २१०५. गिरां प्रभविष्टुः (vgl. गीर्विष्टि) Bein. BH. १३८-
पति's. des Planeten Jupiters, VARĀH. BH. ४, ४६, ५(६). — c) *Stimme:* द-
दी स्त्रीणां गन्धवेशं प्रुयो गिरम् JĀG. १, ७। इत्युक्तं दिव्यया गिरा VII.
१३९. श्रुता गिरा व्याहृतां मृगाणाम् DRAUP. ६, २. मेघगमीर्भिः MBH. ३,
१६१. — d) *Sarasvati, die Göttin der Rede* AK. H. an. MED.

३. गिर् (= २. गर्) adj. verschlingend in गर्वगर्, मुङ्गर्गर्.

१. गिर् (von २. गर्) adj. verschlingend VOP. 26, 32.

२. गिरि॑ am Ende eines adv. comp. = गिरि॑ Berg P. ५, ४, ११२. VOP. 6,
६८. ग्रनुग्राम् am Berge RAGH. १३, ४९.

गिरा (von २. गिर्), f. *Rede* TRIK. १, १, ११५.

गिरावृद्ध॑ (गिरा, instr. von २. गिर्, + वृद्ध॑) adj. an Anrufung sich
ergötzend: तं लो द्विन्वति वेद्यसः पवमान गिरावृद्धम् RV. ९, २६, ६.

गिरि॑ १) m. a) *Hügel, Berg, Gebirge; Höhe* UP. ५, १४. AK. २, ३, १.
H. 1027. an. २, ४०९. sg. MED. r. २३. sg. अग्रा इन्द्रस्य गिरावृद्धिद्विधा: RV. ६,
२४, ४, ४, १३, २. ४, २०, ६. सानुं गिरीणाम् ६, ६१, २. ४, ४६, १८. वृत्तकेशा: ५, ४१,
११. गिर्भृष्टिः १, ३६, ३, ६१, १४. ६३, १. श्रुचिर्यती गिरिभ्यु श्रा संमुद्रात् ७, ९५.
२. ४, ३२, ४, ६६, ६. Häufig verbunden mit dem adj. gebrauchten पर्वतः
वधिः स पर्वतो गिरिः AV. ४, ७, ४. गिरपूर्वते पर्वता हिमवतः १२, १, ११, ६,
१२, ३, १७, ३, १, १४. पर्वतं गिरिं प्र च्यावयति यामिभिः RV. ४, ३६, ४. (नि,
निर्दीति पर्वतो गिरिः ३७, ७, ४, ३३, ५. गिरिमात्रां adj. *Bergesumfang haben* /
CAT. BR. १, १०, १, १०. Nach NAIGH. १, १० und den Comm. bedeutet गिरि॑ an
vielen Stellen Wolke, während man überall mit Berg oder Höhe ausreicht. Adjectivisch scheint das Wort in der Stelle दिवः शर्दीयु प्रुच्यो
मनीषा गिरयो नामे (etwa: wie Bergwasser; vgl. गिरिः) उद्या अस्पृधन्
RV. ६, ६६, ११ gebraucht zu sein, wosfern hier der Text richtig überlie-
fert ist. — यावत्स्याम्यति गिरयः सरितश्च महीतले R. १, २, ३९. N. १२, ४४.
RAGH. २, १३. पश्याद्यः खनने मूढ गिरयो नं पतति किम् CANGARAT. १९. म-
क्षागिरि॑ VID. १६६. क्षिमवाद्वयोः: — गिर्ये: M. २, २२. क्षिमवतो गिरे:
C. ६१, ६. Accent eines auf गिरि॑ ausgehenden comp. P. ६, २, ९४. — b)
Bez. der Zahl acht wegen der acht Berge, die sich um den Meru la-
gern (vgl. VP. १७१. sg.) CRUT. ३८. — c) *Spielball* (vgl. गिरिका, गिरगुड़)
H. ६८८. H. an. MED. VIÇVA im CKDR. — d) *eine best. Augenkrankheit* (?)
H. an. MED. गिरिणा काणः, गिरिकाणः P. ६, २, २, SCH. UP. ५, १४४, SCH.
— e) *eine best. schlechte Eigenschaft des Quecksilbers:* नामो वङ्गो मलो
वङ्गिश्चाद्वलयं च चिरं गिरिः। असल्याग्निर्महदेषां निसर्गात्पादे स्थिताः II
RATNAY. im CKDR. — f) = गैरोयक (?) H. an. — g) ehrendes Beiw.
einer Art von Sañcīnjasin (संन्यासिनों पद्धतिविशेषः) CKDR. a title
given to one order of the Dásnámi Gosains (s. Wils. a Gloss. of jud.
and rev. terms u. d. W. Gosvámi; Wils. Vgl. ३. — h) N. pr. eines
Sohnes des Çvaphalka (vgl. गिरितिप) VP. ४३५. — २) f. a) (von २. गर्)
das Verschlingen gāṇa कृप्यादि zu P. ३, ३, १०८, VÄRTT. ८. AK. ३, ३, १५.